



Hilton Metal Forging Ltd.™

GOVT. RECOGNIZED EXPORT HOUSE

CIN : L-28900 MH 2005 PLC 154986

CORPORATE OFFICE :
204, TANISHKA COMMERCIAL BUILDING,
AKURLI ROAD, KANDIVALI (EAST)
MUMBAI - 400101



REGISTERED OFFICE :
B-510, WESTERN EDGE-II,
N.R. WESTERN EXPRESS HIGHWAY,
MAGATHANE, BORIVALI EAST,
MUMBAI-400066

Date: 20th May, 2022

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001 Script Code: 532847	National Stock Exchange of India Limited 5 th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai-400051 Script Code: HILTON
---	---

Dear Sir/Madam,

Sub:Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements published in Active Times (English Edition) and in Mumbai Lakshadweep (Marathi Edition) dated 20th May, 2022 for Publication of announcement of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022.

Kindly take the same on record.

Thanking You,
For HILTON METAL FORGING LIMITED


Chairman & Managing Director
Yuvraj Malhotra

DIN:00225156

Encl: As above

UP to create 48k new jobs by MSME meet



Lucknow : The third ground-breaking ceremony organised by the Uttar Pradesh Government would see 865 units of the medium, small,

and micro enterprises (MSME) department roll out projects worth Rs 3,586 crore.

This initiative is one of 1,500 projects totalling Rs 75,000 crore that will be announced during a ceremony that Prime Minister Narendra Modi is expected to attend.

The event is scheduled for June 3 in the state capital. The investment will give the state's economy a major boost while creating jobs for people in their

home districts," said Navneet Sehgal, assistant chief secretary, MSME and export development, adding that the targeted chunk of investment alone will create over 48,000 jobs.

Most of the MSME units would be established in Meerut, where 283 units will be set up at an investment of Rs 702 crore. There will be 13,985 new job opportunities produced here. It will be followed by Ayodhya, where 128 units would be built at a cost of Rs 915 crore. They will generate 5,991 jobs when combined. Projects worth around Rs 21,000 crore to be inaugurated on June 3 include those in the IT and

electronics sectors, as well as many more in the textile, tourism, energy, food processing, and pharmaceutical sectors.

Adani Group's data centre (Rs 4,900 crore), Hiranandani Group's two data centres in Noida (Rs 9,100 crore), Microsoft's software development centre (Rs 2,100 crore), and Dalmia Group's cement production facility in Mirzapur (Rs 600 crore) are among the notable investors.

Chief Minister Yogi Adityanath, who has designated Invest UP as the agency in charge of the ground-breaking ceremony, assesses the

status of work on the event on a regular basis. He has directed authorities to make the ceremony even more spectacular than prior events. The who's who of India Inc has confirmed participation in the event.

How to transfer money using UPI 123PAY via IVR number with your feature phones

—Check complete process here

New Delhi: The Reserve Bank of India (RBI) recently launched the most awaited Unified Payments Interface (UPI) facility for feature smartphones. This new service -- UPI 123PAY -- will enable over 40 crore feature phone users to access the popular digital transactions platform, without having an internet connection. 123PAY enables feature phone users to digitally undertake a host of transactions based on four technology alternatives. They include calling an IVR (interactive voice response) number, app functionality in feature phones, missed call-based approach, and also proximity sound-based payments. Here's a step-by-step guide to transferring money via 123PAY via the IVR number with your feature phones.

Steps to create a UPI ID to use 123PAY: - Dial the IVR number (080 4516 3666, 080 4516 3581, or 6366 200 200) from your feature phone with the mobile number that's linked to your bank account. - On the IVR call, mention the name of the bank of the account for which you wish to register for UPI banking. - All the accounts for the selected bank will be listed. Choose the account you want.

- The user is then asked to set UPI PIN. You can set your UPI PIN in a few simple steps. You need to enter the last six digits of your bank debit card and the OTP received from the bank. After validation of these details, you can set a 4/6 digit UPI PIN for your account. If your UPI PIN for the account selected is already set before, you can skip the above step of setting UPI PIN - User profile is created basis the bank account linked. Once the above steps are completed, users can start using the 123PAY service via the IVR number feature from their feature phones to make digital payments. Call the IVR number (080 4516 3666, 080 4516 3581, or 6366 200 200) from the registered feature phone and select the type of payment --select Money Transfer here. Now you will first be validated for completion of registration and then routed to the option selected.

To advertise in this Section Call : Manoj Gandhi 9820639237

READ DAILY ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE
Take Notice that My Client Ad. Laxmi Chheda Park Co. Op. Housing Society Limited (the "Owner"), are in negotiations with respect to Redevelop the property details whereof are mentioned in the Schedule. My Client has been handed over to us Case for the examination of Title and also for issuing Certificate Of Title to the Town Planner, Vasai Virar City Municipal Corporation. of the property details whereof are mentioned in the Schedule, hereunder collectively referred to as the ("Said Property"). All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said Property, or any part thereof, and/or title deeds, by way of assignment, transfer, sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with Notarially certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned, at 117/122, Satyam Shivam Shopping Center, 1st Floor, Opp. Railway Station, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having any right, title, interest, benefit, claim, or demand in or to the said Property, and such right, title, interest, benefit, claim, or demand (if any) shall stand waived and/or abandoned.

SCHEDULE
All that piece or parcel of Non Agricultural Land Property On Land bearing Survey No.164, Hissa No.3, Area = 3620.00 Sq.Mtrs. & Survey No.164, Hissa No.4, Area = 830.00 Sq.Mtrs., as per 7/12 Extract, Situate at Village-Achole, Nallasopara-(E), Tal.-Vasai, Dist.-Palghar and within the limits of Vasai Virar City Municipal Corporation and within the limits of registration Sub - Dist of Vasai and registration Dist. of Palghar. Dated this 20th May, 2022.

Adv. Benson W. Pen
M/s. Pen Vakil & Sons
Advocates

PUBLIC NOTICE
Take Notice that My Client Ad. Sai-Nidhi Co. Op. Housing Society Limited (the "Owner"), are in negotiations with respect to Redevelop the property details whereof are mentioned in the Schedule. My Client has been handed over to us Case for the examination of Title and also for issuing Certificate Of Title to the Town Planner, Vasai Virar City Municipal Corporation. of the property details whereof are mentioned in the Schedule, hereunder collectively referred to as the ("Said Property"). All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said Property, or any part thereof, and/or title deeds, by way of assignment, transfer, sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with Notarially certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned, at 117/122, Satyam Shivam Shopping Center, 1st Floor, Opp. Railway Station, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having any right, title, interest, benefit, claim, or demand in or to the said Property, and such right, title, interest, benefit, claim, or demand (if any) shall stand waived and/or abandoned.

SCHEDULE
All that piece or parcel of Non Agricultural Land Property On Land bearing Survey No.113, Hissa No.90, Area = 481.00 Sq.Mtrs. & Survey No.113, Hissa No.91, Area = 489.00 Sq.Mtrs., as per 7/12 Extract, Situate at Village-Nilemore, Nallasopara-(W), Tal.-Vasai, Dist.-Palghar and within the limits of Vasai Virar City Municipal Corporation and within the limits of registration Sub - Dist of Vasai and registration Dist. of Palghar. Dated this 20th May, 2022.

Adv. Benson W. Pen
M/s. Pen Vakil & Sons
Advocates

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to state that I am investigating the title of **Rajiv Mangeram Senghal**, who is the owner of the property mentioned in the schedule hereunder. **Rajiv Mangeram Senghal** has lost/misplaced Original Articles of Agreement under the head Agreement for Sale Dated 01-06-1983 and its Copies between Space Builders Private Limited (Developers) and Shri Nilesh Nathal Kamani & Shri Bhadrash Nathal Kamani (1st owner). **Rajiv Mangeram Senghal** has also lodged a Police complaint for the loss of Agreement for Sale Dated 01-06-1983 and its Copies on 26-12-2020 in Dahisar Police Station having Registration No. 2762/2020. Any persons having any claim, right, title or interest in respect of the under mentioned property/premises by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust, possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nevil Chheda, Chheda & Associates, Shop No. 7 & 8, Ground Floor, Madhur CHSL, T.P.S. 55th and 56th Road, Near Veer Savarkar Garden, Bahai Naka, Borivali (West), Mumbai - 400092, within 15 (Fifteen) days from the date hereof along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by public Notice shall not be considered.

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE:
Flat No.502, admeasuring 61.59 Sq. Mtrs. Plinth Area (equivalent to 683 Sq. Ft. Plinth Area) in the "A" Type of tenement, on the Fifth Floor in the building No. 60 in the building known as "Anand Nagar", situate at CS Link Road, Near BMC Market, Anand Nagar, Dahisar (East), Mumbai - 400068, lying and being on land bearing C.T.S. No. 1441, 1302, 1439, 1440, 1298, 1301, 1299 and 1300 of Village: Dahisar, Taluka: Borivali, District: Mumbai Suburban.

Sd/-
Mr. Nevil P. Chheda
Advocate, High Court
Date: 20/05/2022

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public at large that Mr. KevalChemanlal Shah&Mr. NayanaChemanlal Shah are intending to purchase a Commercial Premises bearing Unit No. 52, admeasuring about 855 Sq. Ft. Carpet Area, situated on the Ground Floor in "New Satgurunank Industrial Premises Co-Operative Society Limited", free from all encumbrances and more particularly described in the Schedule hereunder from M/s. Silkasia Exports Pvt. Ltd. Therefore any person(s) having any claim in respect of the above referred Flat or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption under any agreement or other disposition or under any decree or order otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Adv.Jignesh V. Nishar at his Office- 605, Pearl Plaza, Opp. Andheri Railway Station, Andheri (West), Mumbai- 400 058, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE
All that Commercial Premises bearing Unit No. 52, admeasuring about 855 Sq. Ft. of Built Up Area, situated on the Ground Floor in "New Satgurunank Industrial Premises Co-Operative Society Limited", situate, being and lying at Western Express Highway, Goregaon (East), Mumbai- 400 063, as standing on all that pieces and parcel of land bearing Survey No. 84 (part), 86, 87 and 92 of Village Goregaon, Taluka Borivali, in the Registration Sub-District of Bandra, District Bombay Suburban, Greater Bombay.

Sd/-
Jignesh V. Nishar
Date : 20/05/2022
Place: Mumbai

HILTON METAL FORGING LIMITED
FORGING AS YOU LIKE ...
Regd Office: Unit B 510, Western Edge II Village, Nr W E Highway, Magathane, Borivali E, Mumbai 400066

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2022
(Rs. in lacs)

Sl No	Particulars	Quarter Ending 31/03/2022	Year to date 31/03/2022	Previous Year Ending 31/03/2021
1.	Total Income from Operations (Net)	3327.97	8418.99	4,769.81
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	23.01	(115.59)	(2,349.99)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary Items	23.01	(249.81)	(2,349.99)
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax (After exceptional Extraordinary Items)	340.81	176.21	(1,957.17)
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after Tax)	340.81	176.21	(1,957.17)
6.	Equity Share Capital	1244.30	1244.30	1,244.30
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year)	3243.39	3243.39	3,067.18
8.	Earning Per Share (of Rs.10/- each) for continuing and discontinuing operations			
	Basic	2.74	1.42	(15.73)
	Diluted	2.74	1.42	(15.73)

Note: The above is an extract of the detailed format of Quarter/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter/Annual Financial Results are available on the BSE and NSE Website and on Company's Website: <https://www.hiltonmetal.com/quarterly/>

For Hilton Metal Forging Limited
Sd/-
Yuvraj Malhotra
(Chairman & Managing Director)
Date: 18.05.2022
Place: Mumbai

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Bank of Baroda, Mandvi Branch, Mumbai was in possession of (1) Original Registered Agreement Dated 24.10.2003 bearing Registration No. BDR7-10034-2003 DATED 24.10.2003 between M/s La-Maison Construction Pvt Ltd. as Builders and Mrs. Hemlata K. Balkrishna and Mr. Kamlesh Balkrishna as Purchasers, (2) Original Registration Receipt dated 24.10.2003 for Rs. 12,26,000/- issued by Sub Registrar, Kuria No.2, (3) Original Receipt No. 85 Rs. 1,79,000/- Dated 07.10.2003, Original Receipt No. 86 Rs. 1,50,000/- dated 07.10.2003, Original Receipt No. 113 Rs. 4,75,000/- dated 19.11.2003, Original Receipt No. 129 Rs. 55,000/- dated 24.12.2003 and Original Receipt No. 138 Rs. 55,000/- dated 06.01.2004 issued by M/s La-Maison Construction Pvt Ltd., (4) Original Two Clause Letter issued by M/s La-Maison Construction Pvt Ltd., (5) Original Seven Clause Letter Dated 10.10.2003 issued by M/s La-Maison Construction Pvt Ltd., (6) Original Intimation Letter dated 17.04.2004 issued by M/s La-Maison Construction Pvt Ltd w.r.t. Possession of Flat No. B-401, (7) Original Letter dated 06.05.2004 issued by M/s La-Maison Construction Pvt Ltd w.r.t. handing over of Possession of Flat No. B-401, (8) Original Letter dated 06.05.2004 and Confirmation Letter dated 06.05.2004 issued by Mrs. Hemlata K. Balkrishna and Mr. Kamlesh Balkrishna to M/s La-Maison Construction Pvt Ltd. w.r.t. receiving of peaceful Possession of Flat No. B-401, in respect of Flat No. B-401 as mentioned in the schedule hereunder.

The aforesaid original documents and title deeds are misplaced/lost and not traceable even after due diligence. Bank of Baroda, Mandvi Branch has filed a missing complaint in respect of the said original documents and title deeds with the Pydhonie Police station on 17.05.2022.

If anyone having possession of the above mentioned agreement as mentioned hereinabove or having any kind of claim/right/title and interest whatsoever nature is hereby requested to kindly contact the undersigned advocates within 15 days from the date of publication of this Notice alongwith the said original documents.

:-**SCHEDULE**-
Flat No. B-401 in the building known as "MAHAVIR TRINKETS" at Next to Kanjur Marg Station, Off L.B.S. Marg, Kanjur Marg (W), Mumbai -400078 in the revenue of Hariyali Village, bearing CTS No. 115A belonging to Mrs. Hemlata K. Balkrishna and Mr. Kamlesh Balkrishna. Dated this 19th day of May, 2022.

Sd/-
M/s. V. S. Legal Associates
1A, 5 & 5A, 4th Floor, Kamanwala Chamber, Premises Co-op. Society Ltd, Sir P. M. Road, Fort, Mumbai - 400001.
Tel. No. 9323918397.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client MISS HEMA PONNANDI is intending to sale to MR. PRAVIN KUMAR JHA her ownership Tenement No.59/383, Dindoshi SHRIKRISHNA Co-op. Housing Society Ltd., M.H.B. Colony, Dindoshi Nagar, Malad(E), Mumbai-400097. My client MISS HEMA PONNANDI has informed me that all prior chain agreements, MHADA Allotment letters, MHADA Transfer Letters, Share Certificate No.11 dttd.24/04/2011 for five fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.1 to 5 (both inclusive) in respect of her above said Tenement No.59/383, Dindoshi SHRIKRISHNA Co-op. Housing Society Ltd., M.H.B. Colony, Dindoshi Nagar, Malad(E), Mumbai-400 097 are lost/misplaced. All person/s having any claim/interest in respect of the above said prior chain agreements, MHADA Allotment letters, MHADA Transfer Letters, Share Certificate No.11 dttd.24/04/2011 for five fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.1 to 5 (both inclusive) in respect of her above said Tenement No.59/383, Dindoshi SHRIKRISHNA Co-op. Housing Society Ltd., M.H.B. Colony, Dindoshi Nagar, Malad(E), Mumbai-400 097 or any part thereof by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 15 days from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

Sd/-
Mr. Sanjay S. Pusalkar
BCOM., L.L.B. Advocate High Court,
Shop No.-A-20, Suyash Shopping Centre,
Colony, Near Sarasvat Bank, Goregaon(E),
Mumbai-400 065. Mobile:9869305151 / 8108608600.

Place: Mumbai
Date: 20.05.2022

ANISH TRADING AND MERCANTILE PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)
CIN: U51900MH2016PTC283710
Address: Shop No 11, Complex Floor, Satyam Co-operative Housing Ltd, Thakur Crossing, Kandivali (East) Mumbai, 400101.

PUBLIC ANNOUNCEMENT FOR LIST OF STAKEHOLDERS
(Regulation 31 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

NOTICE is hereby given by the Liquidator of Anish Trading and Mercantile Private Limited (In Liquidation), under Regulation 31(2) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, that a List of Stakeholders has been filed with the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 19th May, 2022. Pursuant to Regulation 31(5), the list of stakeholders shall be available for inspection to the persons who have submitted the proof of claims and to the Members, Partners, Directors and Guarantors of the Company. Interested stakeholders may please get in touch with the liquidator at anil.droia.ip@gmail.com

Date: 20-05-2022
Place: Mumbai

Sd/-
Mr. Anil Kashi Droia
Liquidator of M/s. Anish Trading and Mercantile Private Limited
IBBI Registration no.: IBBI/IPA001/1P-P-02327/2020-2021/13482

PUBLIC NOTICE
The general Notice is given on behalf of my client Mr. Sandeep Ramchandra Juvarkar that the property more particularly described in the Schedule hereunder, which is held and belongs to my abovementioned client vide Article of Agreement dated 29/04/1997 which is unregistered, but duly purchased by my client and paid stamp duty thereupon and he has decided to opt loan on the same. Our client declare that he has peaceful possession since 1997 and he also hold Share Certificate No. 08 holding 5 shares of Rs. 50/- each in the share capital of the society bearing distinctive No. 36 to 40 in the Vijayalaxmi Co-operative Housing Society Limited and his claim is bonafide and he is legal and sole owner in respect of residential premises herein.

Therefore, any person(s) having any claim, right, title, interest, objection and/or dispute in respect of the hereinbefore residential premises or part thereof under any agreements or any depositions or by Order of any nature, however, has requested to make the same known in writing together with supporting documents to concerned Attorney at Address stated hereinbelow within a period of 14 days from the date of publication hereof and failing which, the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned and no claim shall be entertained.

Schedule of the Property (Flat)
Flat No. 08, Vijayalaxmi Co-operative Housing Society Limited, Gokhale Road, Opp. IDBI Bank, Malund - East, Mumbai - 400 081, and, 510 Sq. Feet built-up area, constructed on all the parcels of Non-Agricultural land upon Land Bearing Survey No. 657/A, 657/1 to 657/5 in Village - Mulund East, Taluka - Kurla, District - Mumbai suburban at Municipal Ward "T" bearing No. T-395-32 and 403-40 having surrounding boundaries as under

East: By City Survey No. 657
West: By Gopalkrishna Gokhale Road
North: By City Survey No. 658
South: By Gopalkrishna Gokhale Road

Place: Mumbai
Date: 17/05/2022

Sd/-
Adv. Ronak Kothari
F/075, Express Zone, A/Wing, F Floor, Western Express Highway, Opp Oberoi Mall Goregaon-East, Mumbai - 400063
Mobile No. +(91) 7021588381

COMMON (Under bye-law No.35)
The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

NOTICE
Smt. Urmila Ravindra Patil, a Member of the Shubh Laxmi Co-operative Housing Society Ltd., having address at Balaji Nagar, Jvdani Road, Near Hill Park, Virar (E) and holding Flat No. B-105 in the building of the society died on 05/06/2021 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors. In the office of the society with the Secretary of the society between 7 P.M. To 8:30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Shubh Laxmi Co-op Housing Society (3rd).
Sd/- Sd/- Sd/-
President Secretary Treasurer

Place : Seal
Date :

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE that MR. ASHOK D. BATRA had applied to MHADA for a residential plot under Code ADGP-271 and eligible according to letter No. 31/1986 dated 08.07.1986 read with letter No. 23 dated 07.01.1988 and prior to allotment he died on 16.08.1988 at Mira Road (East), Dist. Thane and his widow SMT. MADHU ASHOK BATRA had applied for allotment letter in her name and accordingly MHADA had issued original Allotment letter to SMT. MADHU ASHOK BATRA and also issued letter No.1058/1991 dated 07.08.1991 and other correspondence and payment receipts in respect of Core House No.D-41, admeasuring 40 Sq. Mtrs. built-up area at Charkop (1) PARIVARTAN Co-operative Housing Society Ltd., Plot No.427, RSC-43, Charkop, Sector No.4, Kandivali (West), Mumbai -400 067, which had been lost/misplaced by my client MR. VIJAY RAJESH GADHIYA, for which a lost complaint is lodged at Mumbai Suburban, Charkop Police Station, Mumbai, through online complaint No. 9543-2022 dated 17.05.2022.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid Allotment Letter, correspondence and payment receipts in respect of the above said Core House and/or any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to the MR. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram C.H.S. Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 15 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably.

At Mumbai dated this 20th day of May, 2022.

Sd/-
ANUJ VINOD MORE
Advocate, Bombay High Court

COURT NO: 3
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY
S.C. SUIT NO. 859 OF 2020
Plaint lodged on filed on 07.02.2020
Plaint admitted on 21.02.2020

ORDER 5 RULE 20 (1A) OF CIVIL PROCEDURE CODE
1908 FOR PUBLICATION
Summons to answer Plaint Under Section 27 O.V.r 1.5,7 and 8 and or VII, r 9 of the Code of Civil Procedure

Shree Chakrapani Seva Mandal & Ors
Vs
Ramesh Motiram Pawar & Ors

To:
1. Banban Bhaguji Durgude
Defendant No.3
An adult Inhabitant of Mumbai
Having Address Ram Kutir, room No.302, Aslafa Ghatkopar (west), Mumbai-400084

2. Baburao Anantha Hingane
Defendant No.5
An adult Inhabitant of Mumbai
Having Address at 3 M/6, Narayan Bhavsar Chawl, Kajutekdi, Ghatkopar (west), Mumbai - 400084

3. Revji Genbhau Arote
Defendant No.11
Kusum Revji Arote
Defendant No.12
An Adult inhabitant Of Mumbai
having address at A/3 Hajrabai Shaikh Budhan Chawl, Kajutekdi, Ghatkopar (west), Mumbai - 400084

5. Govind Balaji Arote
Defendant No.14
An adult Inhabitant of Mumbai
Having Address Jayshtree Jagtap Chawl, 1/8 Behind shivsena office, Bhatwadi, Ghatkopar (West) Mumbai 400084

6. Sunil Kisan Jathar
Defendant No.15
An adult Inhabitant of Mumbai
Having Address at Flat No.401, Bhat Krupa Building, Bhatwadi, Ghatkopar (west), Mumbai 400084

7. Anil Kisan Jathar
Defendant No.16
An adult Inhabitant of Mumbai
Having Address at Kajutekdi,Jambulpada, Bhatwadi, Ghatkopar west Mumbai 400084

8. Karbhari Bala Jathar
Defendant No.17

9. Arun Karbhari Jathar
Defendant No.18

10. Vaibhav Karbhari Jathar
Defendant No.19
An adult Inhabitant of Mumbai
All Having Address at DP. More Chawl, Room 6 Kajupada, Bhatwadi, Ghatkopar(West) Mumbai 400084.

11. Savaram Gangaram Padekar
Defendant No.20
Budhaji Patil Chawl No. 1, Room No. 3 Bhatwadi, Ghatkopar(West) Mumbai 84.

12. Sandip Rabbhaji Jhadhav
Defendant No.22
An Adult Inhabitant having address at Ghansyam Krupa Building, A309/3, R.B. Kadam Marg, Bhatwadi, Ghatkopar West Mumbai 400084

13. Chintamani Balshiram Wagh
Defendant No.23
An Adult Inhabitant having address at New Swami Chawl No.5, Room No 4 BL, Subash Nagar, Aslifa Ghatkopar West, Mumbai 400084.

14. Ravindra Kisan Bhor
Defendant No.24
414/4, Sangam Housing Society, Bhatwadi Ghatkopar (west) Mumbai 400084.

15. Sunil Shankar Mahavare
Defendant No.26
An adult inhabitant having address at Ambedkar Nagar, Chawl No.4, R.B. Kadam Marg, Barve Nagar, Ghatkopar (west) Mumbai 400084.

16. Vishal Dagadu Gajare
Defendant No.27
An adult Inhabitant of Mumbai
Having address at 63, R.K.Prasad chawl, Parsiwadi, Ghatkopar West Mumbai 400084.

17. Subhadra Dattatray Pilani
Defendant No.28
An adult Inhabitant of Mumbai
Having address at New Narayan Bhavsar chawl 9/7, Kajutekdi, Ghatkopar West Mumbai - 400084

18. Bhausaheb Salcharam Gavnade
Defendant No.29
An adult Inhabitant of Mumbai
Having address at 1/12, Hiratal Chavan Chawl, Bhatwadi Ghatkopar Mumbai-400084

"Greeting": WHEREAS the above-named Plaintiff has filed in the Hon'ble Court against you, the above-named Defendants, whereof the following is a concise statement, viz:-

THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:-

a) That the Defendants be ordered by a Mandatory order of Injunction not to enter in the office premises of Plaintiff No.1 Shree Chakrapani Seva Mandal having address at K 11/10 Barve Nagar Ghatkopar, Mumbai 400084 and other properties of the said Shree Chakrapani Seva Mandal which are in Possession and custody of the plaintiffs and be further restrained from interfering with the peaceful use, Occupation and possession of the plaintiff No.1 abovementioned office premises and other Properties of the plaintiff No.1 which are in possession and custody of the plaintiffs and the Defendant be restrained by order of Mandatory Injunction from using the Name of the plaintiffs Trust for unlawful purposes.

b) That this Hon'ble Court be pleased grant permanent injunction restraining the Defendants, their agents, servants, representatives and/or any person or persons claiming through them from Dispossessing and/or removing and/or evicting the Plaintiffs from the office premises of the Shree Chakrapani Seva Mandal having address at K 11/10 Barve Nagar Ghatkopar, Mumbai 400084 and other properties of the said Shree Chakrapani Seva Mandal which are in the custody of the plaintiffs without following due process of law.

c) Interim and ad-interim reliefs in terms of prayer (a), (b) above.

d) Costs of the suit be provided for.

e) For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

You are hereby summoned to appear in this Hon'ble Court 14/07/2022 at Eleven O'clock standard time in the forenoon in person or by Advocate and able to answer all material questions relating to the Suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above-named Plaintiff, and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you (or send by your Advocate) any document in your possession or power containing evidence relating to the merits of the plaintiffs case or upon which you intend to rely and support of your case.

Given under my hand and the Seal of this Hon'ble Court
Dated This 4 APR.2022 day of April 2022

For Registrar
City Civil Court
Mumbai

For Jating S Jankhande & P.S Ganeshmurthy
Advocates for Plaintiff
155/1,H.K.Chawl Behind Post Office, S.M.Road, Sion, ChunaBhatti, Mumbai-400022

शुक्रवार, दि. २० मे २०२२

व्ही मुरलीधरन यांनी न्यूयॉर्क दौऱ्यावर घेतली भारतीय नागरिकांची भेट

न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी एका विशेष स्वागत समारंभ कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र आणि संबंधित संस्थांमध्ये कार्यरत भारतीय नागरिकांची भेट घेतली आणि संवाद साधला. यावेळी संयुक्त राष्ट्र संघात भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती आणि अन्य अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

द्वारे टी एस तिरुमूर्ती म्हणाले, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांची संयुक्त राष्ट्र आणि अन्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या स्वागत समारंभातील उपस्थिती आणि त्यांनी साधलेल्या संवादाबद्दल कृतज्ञ आहेत. आमच्या नागरिक-केंद्रित विकास कार्यक्रम-प्रवासाबद्दल आणि भारतातील अलीकडील घडामोडींबद्दल विचार समोर ठेवल्याबद्दल त्यांचे आभार.

मेळघाटमधील पाच गावांतील पाणी पिण्या अयोग्य

अमरावती, दि. १९ : धारणी मेळघाटातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असून, दूषित पाण्याचा पुरवठा अनेक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पोहोचत आहे. अशाच एप्रिल महिन्यामध्ये धारणीस्थित उपविभागीय प्रयोगशाळेत घेतलेल्या जैविक पाण्याचे नमुने घेतले होते. या १७२ नमुन्यांपैकी तपासणीअंती १६७ नमुने योग्य, तर पाच नमुने अयोग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेत जारी केला आहे.

अयोग्य असलेल्या नमुन्यांमध्ये ग्राम पंचायत चौराकुंड अंतर्गत चोपन या गावातील विहीर, रानीगाव ग्रामपंचायत अंतर्गत शिवाझिरी येथील हातपंप, बेरदाबल्डा ग्राम पंचायत अंतर्गत बेरदा बडला येथील विहीर, खाऱ्या ग्रामपंचायत अंतर्गत सोनबर्डी येथील विहीर आणि टिंगऱ्या ग्रामपंचायत अंतर्गत काल्पी या गावातील नळाचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे अहवाल आले आहेत. त्यामुळे या अयोग्य असलेल्या पाणीपुरवठा स्रोतांमध्ये सुधारणा करण्याची सूचना प्रयोगशाळेतर्फे संबंधित विभागांना देण्यात आली आहे.

मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागते. अनेक गावांमध्ये पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटल्यामुळे दोन ते पाच किलोमीटर पायपीट होते.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, राजीव मांगराम सेनपल जे खालील अनुसूचित नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत. यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे. राजीव मांगराम सेनपल यांच्याकडून स्वेस बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड (विकासक) आणि श्री. निलेश नाथलाल कामानी व श्री. भद्रेश नाथलाल कामानी (प्रथम मालक) यांच्याद्वारे झालेला दि. ०१.०६.१९८३ रोजीचा मूळ विक्री करारनामा आणि त्याच्या प्रति हस्त्या आहेत आणि राजीव मांगराम सेनपल यांनी दि. ०१.०६.१९८३ रोजीचे विक्री करारनामा व त्याच्या प्रति हस्तिले बाबत नोंदणी क्र. २७६२/२०२० अंतर्गत दक्षिण पोलीस ठाणे येथे दि. २६.१२.२०२० रोजी तक्रार नोंद केली होती.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्ता/जागेसंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात पृथक्पत्रे करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रामाणित प्रतीसह खालील स्वाक्षरीकरीत यांचे कार्यालय **अॅडव्होकेट नेविल छेडा, छेडा ६०६ असोसिएट्स्च्या मालक**, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोशीमाली, टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर सावकर मैदानाजवळ, बाभईनाका, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्वग्राणे केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उतर विचारात घेतले जाणार नाही.

वर संदर्भात मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र. ५०२, क्षेत्रफळ ६१.५९ चौ.मी. जोते क्षेत्र (तत्सम ६६३ चौ.फू. जोते क्षेत्र) टेनामॅट ए टाईम, ५वा मजला, इमारत क्र. ६०, आनंद नगर म्हणून ज्ञात इमारत, सीएस लिंक रोड, बिपसी मार्केट जवळ, आनंद नगर, दक्षिण (पूर्व), मुंबई - ४०००६३, जमीन सीटीएस क्र. १४४१, १३०२, १४४१, १४४०, १४२८, १३०१, १२९९ व १३००, गाव दक्षिण, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर.

सही/- श्री. नेविल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. केवल चेमनलाल शाह व श्री. नयना चेमनलाल शाह यांना व्यवसायिक जागा युनीट क्र. ५२, क्षेत्रफळ सुमारे ८५५ चौ.फू. कापेट क्षेत्र, तळमजला, न्यू सतरुण नानीक इंडस्ट्रीय प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. ही जागा मे. सिल्कासिया एक्सपोर्ट्स प्रा.लि. यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, उप-वहिवाट, मालकी हक्क, परवाना, अधिकाराचे हस्तांतर किंवा लाभार्थी हित, कोणतेही करारनामा अंतर्गत अन्य न्यास, अधिकार किंवा कोणतेही हुकुमनामा किंवा आदेश अंतर्गत निवारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकरीत अॅड. जिग्नेश व्ही. निशार यांना त्यांचे कार्यालय-६०५, पल प्लाझा, अंधेरी रेल्वे स्थानका समोर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचे दावा त्याग/स्वग्राहित केले आहेत असे समजले जाईल.

अनुसूची

व्यवसायिक जागा युनीट क्र. ५२, क्षेत्रफळ सुमारे ८५५ चौ.फू. बिल्डअप क्षेत्र, तळमजला, न्यू सतरुण नानीक इंडस्ट्रीय प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., पल्लव द्रुमगती महामार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३, जमीन सर्व्हे क्र. ८४ (भाग), ८६, ८७ व ९२, गाव गोरगाव, तालुका बोरिवली, नोंदणी उपजिल्हा वांद्रि, जिह्दा मुंबई उपनगर, बृहन्मुंबई येथील जमिनीचे सर्व भाग व खंड

दिनांक: २०.०५.२०२२ **सही/- जिग्नेश व्ही. निशार**

HILTON METAL FORGING LIMITED

FORGING AS YOU LIKE ...

नोंदणीकृत कार्यालय: युनिट बी ५५०, वेस्टर्न एज २२ व्हिलेज, पश्चिम द्रुमगती महामार्गाजवळ, मागाळी, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता व वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	(रु.लाखात)		
	संपलेली तिमाही	वर्ष ते दिनांक	संपलेले मागील वर्ष
३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
कार्यक्रमातून वृद्धा उत्पन्न (निष्क)	३३२०.९७	८४९.९९	४७९.८९
कालावधीकरिता निष्क नफा/(तोटा)	२३.०५	(११५.५९)	(२३४९.९९)
करपुढे कालावधीकरिता निष्क नफा/(तोटा) (अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुढे)	२३.०५	(२१९.८५)	(२३४९.९९)
करानंतर कालावधीकरिता निष्क नफा/(तोटा)	३४०.८५	१७६.२५	(१९१७.७७)
(अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	३४०.८५	१७६.२५	(१९१७.७७)
कालावधीकरिता वृद्धा सर्वंक उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंक नफा/(तोटा)) (करानंतर)	३४०.८५	१७६.२५	(१९१७.७७)
समभाग भांडवल	१२४४.३०	१२४४.३०	१२४४.३०
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदद्वाराकट दिव्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव बाळगून)	३२४३.३९	३२४३.३९	३०६७.५८
उत्पन्न प्रविष्टान (रु. ५०/- प्रत्येकी)			
(खंडित व अखंडित कार्यक्रमाकरिता)			
१. मूळ	२.७४	१.४२	(५५.७३)
२. सीमिकृत	२.७४	१.४२	(५५.७३)
दिव्य: सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुदपत्रांनी उजवा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुदना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर (युआरएल फाईलिंग) उपलब्ध आहे.			
		हिल्टन मेटल फॉर्मिंग लिमिटेडकरिता	
		सही/-	
दिनांक: १८.०५.२०२२		सुरराज मन्वटे	
ठिकाण: मुंबई		अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक	

मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एस६७१२०एमएफ१९८५पीएलसी०२५६३२

नोंद. कार्यालय: ५१९, मेकर चेंबर ५, २२१, रोमन पुरांदे, मुंबई-४०००२९.
 टेल: ०२२-२२८२२४६८, फॅक्स: ०२२-२२४०४२८८,
 ई-मेल: investors@morarkafinance.in, वेबसाईट: www.morarkafinance.in

३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २८ जून, २०२२ रोजी दु. १२.०० वा. भाद्रवे (पूज्य) घेण्याकरिता घितले केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमुदप्रमाणे व्यवसायावर विचारसिर्षक करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य कृपया स्वरूपाने (ओएफसी) मार्फत होणार आहे.

कोविड-१९ प्रारंभित लक्षात घेता भारत शासन, सकारण मंत्रालयाचे (प्रेसपी) वितरित परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र. २०/२०२० दि. ५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र. ०२/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१ सहायिचा आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ यांचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएनडी/सीआयआर/सी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएनडी/सीआयआर/सी/२०२१/१९ दि. १५ जानेवारी, २०२१ (परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएफसी मार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. सदर परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम घेण्याची सूचना जारी होईल. उपरोक्त परिपत्रकनुसार एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या सदस्यांई-मेल कंपनी/डिजिटलीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविण्यात आले आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ हे कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच स्टॉक एक्सचेंजसह अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com (रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी संस्था) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएफसी सुविधेमार्फतच एजीएममध्ये सहभागी होणे शक्य आहे. एजीएम सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ नुसार व्हीसी/ओएफसी मार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरवावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

जर सदस्यांचे कंपनी/डिजिटलीकडे ई-मेल नोंद नसल्यास त्यांना विनंती आहे की, ई-वोटिंगकरिता लॉगिन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदकरिता खालील सूचनांचे पालन करावे.

अ. वास्तविक स्वरूपत भागधारणा असणारे सदस्यांनी कृपया आवश्यक तपशील जसे फोनिलो क्रमांक व भागधारकाचे नाव investors@morarkafinance.in वर ई-मेल करावे.

ब. डिमेंट स्वरूपत भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संबंधित डिजिटलीकृत सहभागीदारकडे संर्षक करून त्यांचा ई-मेल नोंद करावा किंवा investors@morarkafinance.in वर ई-मेल करावा.

३. ७व्या एजीएमची सूचना देणितिन व्यवहारगत त्यांचे नोंद ई-मेलवर लागू कायदानुसार विचारासाठी निश्चित तारखेला भागधारणा असणाऱ्या भागधारकांना पाठविली जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत आणि सीडीएसएल ई-वोटिंग प्रणालीमधून ई-वोटिंगबाबत काही प्रस्न किंवा तक्रारी असल्यास helpdesk.evoting@cdsindia.com ई-मेल करावा किंवा ०२२-२३०५८७३८ व ०२-२३०५८५४२/४३ वर संर्षक करावा.

विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत काही तक्रारी असल्यास संर्षक श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए एम, २५वा मजला, मॅरेशल सुब्रह्मण्यन, मन्गलाल मिल कॅम्पाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१५ येथे करावा किंवा helpdesk.evoting@cdsindia.com वर ई-मेल करावा किंवा संर्षक ०२२-२३०५८५४२/४३ वर संर्षक करावा.

लाभार्थाबाबत कर्मिधर्माचा संदर्भात सर्व भागधारकांना दिनांक १३ मे, २०२२ रोजी धारण बॅरणाईस ई-मेल पाठविला आहे आणि याबाबतची लिंक <https://www.morarkafinance.in/investor-relations/mfi-dividend> वर उपलब्ध आहे.

मोरारका फायनान्स लिमिटेडकरिता

सही/- श्री. रोहित अश्वरुथी वकील

ठिकाण: मुंबई दिनांक: १९.०५.२०२२

जाहीर सूचना

येथे सूचित करण्यात येत आहे की, बँक ऑफ बडोदा, मांडवी शाखा, मुंबई यांच्याकडे (१) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि., बिल्डर्स आणि श्रीमती हेमलता के. बाळकृष्ण व श्री. कमलेश बाळकृष्ण, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दि. २४.१०.२००३ रोजीचे नोंदणी क्र. बीडीआर ७-१०३४-२००३ धारक दि. २४.१०.२००३ रोजीचा मूळ नोंदणीकृत करारनामा, (२) उपनिर्देशक कुर्ता क्र. २ द्वारे वितरित क्र. १२.२६०/- करिता दि. २४.१०.२००३ रोजीचे मूळ नोंदनावली, (३) मूळ पावती क्र. ८५ क्र. १.५९,०००/- दि. ०७.१०.२००३, मूळ पावती क्र. ८६, रु. १.५०,०००/- दि. ०७.१०.२००३, मूळ पावती क्र. ११३, रु. ४.७५,०००/- दि. १९.११.२००३, मूळ पावती क्र. १२७, रु. ५५,०००/- दि. २४.११.२००३ व मूळ पावती क्र. १३८, रु. ५५,०००/- दि. ०६.०१.२००४ जे मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. द्वारे वितरित, (४) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. द्वारे वितरित मूळ दोन नियम पत्र, (५) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. द्वारे वितरित दि. १०.१०.२००३ रोजीचे मूळ सात नियम पत्र, (६) मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. द्वारे वितरित दि. १०.०४.२००४ रोजीचे मूळ सूचना पत्र जे फ्लॅट क्र. बी-४०१ चा ताबा घेतल्याचे आहे, (७) फ्लॅट क्र. बी-४०१चा ताबा हस्तांतरणाबाबत मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. द्वारे वितरित दि. ०६.०५.२००४ रोजीचे मूळ पत्र, (८) खालील अनुसूचित नमुद फ्लॅट क्र. बी-४०१चा योग्य ताबा घेतल्याबाबत मे. ला-मेसन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ला श्रीमती हेमलता के. बाळकृष्ण व श्री. कमलेश बाळकृष्ण यांच्याद्वारे दि. ०६.०५.२००४ रोजीचे मूळ पत्र व दि. ०६.०५.२००४ रोजीचे निश्चितीपत्र जे फ्लॅट क्र. बी-४०१ बाबतचे होते त्याच्या ताबा होत.

उपरोक्त मूळ दस्तावेज व अधिकार दस्तावेज हस्तिले/गहाळ झाले आहे आणि सापडलेले नाही. बँक ऑफ बडोदा, मांडवी शाखेत याबाबत दि. १७.०५.२०२२ रोजी पाच्युनी पोलीस ठाणे येथे सदर मूळ दस्तावेज व अधिकार दस्तावेजाबाबत लापता तक्रार नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीकडे वर नमुद करारनामाचा ताबा असल्यास किंवा कोणताही दावा/अधिकार/हक्क व हित असल्यास त्यांनी मूळ दस्तावेजांसह खालील वकीलाकडे आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांच्या आत संर्षक करावा.

अनुसूची

फ्लॅट क्र. बी-४०१, महावि. क्रिकेटस म्हणून ज्ञात इमारत, कांजूरगाव स्थानकाच्या पुढे, एलबीएस मार्ग, कांजूरगाव (पश्चिम), मुंबई - ४०००७८, महसूल हरियाली गाव, सीटीएस क्र. ११५ ए येथील श्रीमती हेमलता के. बाळकृष्ण व श्री. कमलेश बाळकृष्ण यांच्या मालकीची जागा.

आज दिनांक १९ मे, २०२२

सही/- मे. व्ही.एस. लिगल असोसिएट्स् १९, ५ व ५ए, ४था मजला, कामनावाला चेंबर प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., सर पी.एन. रोड, फॉर्ट, मुंबई-४००००९. फोन क्र. ९३२३९१८३७९

वकील: नितेश शिर्के

जाहीर नोंदीस

वसई येथील मा. सह दिवाणी न्यायाधिश व स्तर हयांच्या न्यायालयात चौ. अ. क्र. ५५/२०२१ नि. क्र. ०५

Mrs. Kiran Gajanan Chavan, Age 35 years, Occupation – Business R/lat. C Wing, 309, Geeta Gayatri Co-Op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB., Estate Near Kalvati Mandir, Virar West, Vasai Taluka, Dist. Palghar 401303 ...Petitioner

Vs.

1. Nitin Kantilal Rathod (being the son of the deceased) (Whereabouts Not Known)

2. Reena Kantilal Rathod, (being the daughter of the deceased) (Whereabouts Not Known)

ज्या अर्था वरील अर्जदार यांनी मयत **Kantilal Bhagandas Rathod** हे दिनांक **12/04/2019** रोजी मयत झाले.

ज्या अर्था वरस दाखल (प्रोबेट सर्टिफिकेट), मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक ५५/२०२१ दाखल केलेला आहे.

SCHEDULE - I

SCHEDULE OF MOVABLE AND IMMMOVABLE PROPERTIES STANDING IN THE NAME OF THE DECEASED IN THE STATE OF MAHARASHTRA

Sr. No.	Nature of Assets	VALUATION
1	A Flat admeasuring 320 Sq. ft. built up area situated at Flat No A/1101 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati Mandir Virar (West) Vasal Taluka District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 6,00,000.00
2	A Flat admeasuring 720 Sq. ft. built up area situated at Flat No C/108 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 12,00,000.00
3	A Flat admeasuring 600 Sq. ft. built up area situated at Flat No D/113 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 10,00,000.00
4	A Flat admeasuring 320 Sq. ft. built up area situated at Flat No. A/201 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs 6,00,000.00
5	A Flat admeasuring 520 Sq. ft. built up area situated at Flat No. A/202 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 9,00,000.00
6	A Flat admeasuring 370 Sq. ft. built up area situated at Flat No. 105 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 7,00,000.00
7	A Flat admeasuring 720 Sq. ft. built up area situated at Flat No. C/208 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 12,00,000.00
8	A Flat admeasuring 600 Sq. ft. built up area situated at Flat No. 213 Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 10,00,000.00
9	A Shop No. 10 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
10	A Shop No. 11 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
11	A Shop No. 12 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
12	A Shop No. 13 admeasuring 300 Sq. ft. built up area situated at Geeta Gayatri Co. op. Housing Society Ltd., Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati, Mandir Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303 standing in the name of the deceased	Rs. 2,00,000.00
13	Land on which the Geeta Gayatri Co.- op. housing Society Ltd. stands admeasuring 1,036.71 sq. meters area plus the area of Land on which 20ft. Road is constructed situated at Survey No. 283, Hissa No.1, at Village Virar Vasal Taluka, situated at Chhatrapati Shivaji Road, Chhatrapati Shivaji Road, MB Estate Near Kalvati Mandir, Virar (West), Vasal Taluka, District Palghar – 401303.	Rs. 1,00,00,000.00
14	Amount lying in the Saving Bank Account No. 01050055179 with the State Bank of India in having branch at Chikhli/Navsari	Rs. 2,000.00
15	Amount lying in the Saving Bank Account No. 003100100024465 with the Vasai Vikas Sahakari Bank Limited, having branch at Virar west	Rs. 2,000.00
16	Amount lying in the Saving Bank Account No. 00412405091962 with the DCB, having branch at Virar	Rs. 2,000.00
17	Amount lying in the Current Bank Account No. 072011023984 with the Denab Bank, branch at Virar west branch	Rs. 2,000.00
IN THE STATE OF GUJARAT		
18	land admeasuring 911 square meter area along with Structure situated at Khundh (Village), Chikhli (taluka), Navsari (District) Gujarat bearing as khata No. 1388 of Block no. 1169 standing in the name of the deceased	Rs. 1,10,27,400.00
TOTAL		Rs. 2,90,35,400.00
LESS SCHEDULE II		Rs. 2,500.00
GRAND TOTAL		Rs. 2,90,32,900.00

SCHEDULE - II

IN THE COURT OF D.E.JUDGE (S.D.) VASAI, AT PALGHAR MISC. APPLICATION NO. OF 2021

Mrs. Kiran Gajanan ChhawanApplicant

1. Nitin Kantilal Rathod

2. Reena Kantilal Rathod Respondents

TOTAL	Rs. 2,90,35,400.00
LESS SCHEDULE II	Rs. 2,500.00
FUNERAL EXPENSES	Rs. 2,500.00
GRAND TOTAL	Rs. 2,500.00

सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे.

ज्या अर्था वरस दाखला मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक ५५/२०२१ दाखल केलेला आहे ज्या कोणी इसमानस त्यांचे कायदेशीर वारस हक्क हितसंधर्षक किंवा हरकत असत र्खानी ह्या न्यायालयात दिनांक २१/०४/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही नोंदीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरह वारस दाखला देण्याबाबत जर कोणताही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्यात येईल हयाची कृपया नों